

August 06, 2019

To,

BSE LIMITED	NATIONAL STOCK EXCHANGE OF
P J Towers	INDIA LIMITED
Dalal Street, Fort,	Listing Department
Mumbai 400 001	Exchange Plaza, 5th Floor,
	Bandra-kurla Complex, Bandra (East),
	Mumbai - 400 051
Company Code No. 531595	Company Code CGCL

Dear Sir,

Sub: Submission of published Unaudited Financial Results for the first guarter ended June 30, 2019

With reference to the captioned subject, please find enclosed herewith copies of Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2019 published in the newspapers "Business Standard" and "Mumbai Lakshdeep" on August 03, 2019.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully

For Capri Global Capital Limited

Jo√ (Harish Agrawal)

Senior Vice President & Company Secretary

Encl: a/a



Unlacking potentials, Empowering people

CIN - L65921MH1994PLC173469

Regd.Office: 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 e-mail:investor.relation@capriglobal.in, Website: www.capriglobal.in, Tel No. - +91 22 40888100 Fax No. - +91 22 40888170

Extracts of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2019

(₹ in Lakh)

		- 1730	The state of	(< in Lakn)
SI.No	Particulars	Quarter	Quarter	Year Ended
	April 12 DOTT AMERICAN THE RESIDENCE OF THE PARTY OF THE	30.06.2019	30.06.2018	31.03.2019
		(Unaudited)	(Unaudited	(Audited)
1	Total Income from operations (Net)	17,156.53	12,000.93	58,858.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,375.41	3,728.70	18,668.86
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,375.41	3,728.70	18,668.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,773.29	2,705.18	13,566.30
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1.000		
6	Equity Share Capital	3,773.81	2,714.29	
7	Other equity	3,502.70	3,502.70	3,502.70
8		100000000000000000000000000000000000000	120	134,765.22
0	Earnings per share (not annualised for quarter)			TO BUY THE T
1000	Basic (Rs.)	2.15	1.54	7.75
	Diluted (Rs.)	2.14	1.54	7.70

Extracts of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2019

(₹ in Lakh)

		7-1-1		(m Lakii)
SI.No	Particulars	Quarter ended	Quarter	Year Ended
		30.06.2019	30.06.2018	31.03.2019
-		(Unaudited)	(Unaudited	(Audited)
1	Total Income from operations (Net)	13,914.42	10,700.26	49,975.80
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,654.50	3,727.06	10,0,0,0
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,654.50	3,727.06	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	rod ton som	en l	28 N m 1 1 0
5	Total Comprehensive Income for the period	3,244.44	2,696.42	12,867.83
ALC: U	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	The state of		
6	Equity Share Capital	3,245.62	2,708.03	12,872.52
7	Other equity	3,502.70	3,502.70	3,502.70
		7	A SITE OF	131,644,39
8	Earnings per share (not annualised for quarter)	THE PERSON		of the column
77.19	Basic (Rs.)	1.85	1.54	7.35
	Diluted (Rs.)	1.84	1.54	7.31
	A STATE OF THE PARTY OF THE PAR	0.000	1.01	7.01

Notes:

Place: Mumbai

Date: August 2, 2019

- The above consolidated and standalone financial results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 2, 2019
- The consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2019 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs and have been reviewed by the statutory auditors of the Company.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the web sites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website www.capriglobal.in

On behalf of the Board of Directors

Sd/-

Rajesh Sharma Managing Director (DIN - 00020037)

Advertisement of Notice of meeting of Equity Shareholders of the Company

NOTICE be and is hereby given that by Order dated 11th July, 2019, the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT'), has directed a meeting of the Equity shareholders of the Company to be held for the purpose of considering and if thought fit, approving with or without modification(s) the proposed arrangement embodied in the Composite Scheme of Arrangement and Amalgamation amongst TC Forex Services Limited (Formerly known as Tata Capital Forex Limited), TC Travel Services Limited (Formerly known as STTA Travels and Tours Private Limited), Travel Corporation (India) Limited, Quess Corp Limited and Thomas Cook (India) Limited and their respective shareholders ('Scheme').

In pursuance of the said order, and as directed therein, further Notice be and is hereby given that the Meeting of the equity shareholders of the Company will be held on Wednesday, 4th September, 2019 at Pama Thadhani Auditorium, Jai Hind College, 'A'Road, Churchgate, Mumbai – 400020 at 3.30 p.m. at which time and place the equity shareholders are requested to attend.

Members are hereby informed that the documents referred to in the Notice of the Meeting of the Equity shareholders of Thomas Cook (India) Limited convened as per the directions of the NCLT, shall be open for inspection by the equity shareholders at the Registered Office of the Company at Thomas Cook Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai – 400001 and at the Corporate Office at Thomas Cook (India) Limited, Marathon FutureX, 11th Floor, 'A'Wing, N.M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai – 400013 between 10.00 a.m. and 12.00 noon on all working days (except Saturdays, Sundays and public holidays) upto 1 (one) day prior to the date of the meeting. The said documents shall also be available for inspection at the venue of the meeting.

The members may note that the Company has completed the dispatch of the aforesaid notice on 2nd August, 2019.

The notice of the meeting is also available on the Company's website at www.thomascook.in.

The voting through Postal ballot and E-voting period will commence at 9.00 a.m. (9:00 hours) (IST) on Monday, 5th August, 2019 and will end at 5.00 p.m. (17:00 hours) (IST) on Tuesday, 3rd September, 2019. During this period, the equity shareholders (which includes public shareholders) of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e. 26th July, 2019 may cast their vote electronically or by Postal ballot. The e-voting module shall be disabled by Central Depository Services for voting on 3rd September, 2019 at 5.00 p.m. (17:00 hours) (IST). Once the vote on the resolution is cast by an equity shareholder, he or she will not be allowed to change it subsequently.

Equity shareholders shall fill in the requisite details and send the duly completed and signed Postal ballot form in the enclosed self addressed postage pre-paid envelope to the Scrutinizer so as to reach the Scrutinizer not later than 5.00 p.m. (1700 hours) (IST) on Tuesday, 3rd September, 2019. Postal ballot form, if sent by courier or by registered post / speed post at the expense of an equity shareholder will also be accepted. Any Postal ballot form received after the said date and time period shall be treated as if the reply from the equity shareholders has not been received.

The equity shareholders of the Company attending the meeting who have not cast their vote either through Postal ballot or a E-voting shall be entitled to exercise their vote at the venue of the Meeting. Equity shareholders who have cast their vote through Postal ballot or E-voting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The Tribunal has appointed Mr. Madhavan Menon (DIN: 00008542), Chairman and Managing Director or failing him Mr. Mahesh Iyer (DIN: 07560302), Executive Director and Chief Executive Officer as Chairperson of the said Meeting. The Scheme, if approved at the Meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

The Tribunal has appointed Mr. P. N. Parikh (Membership No. FCS: 327) and failing him Mr. Mitesh Dhabliwala of M/s. Parikh & Associates as the Scrutinizer to scrutinize to conduct the Postal ballot, E-voting process and voting at the venue of the meeting in a fair and transparent manner.

Any person, who becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date, may cast their votes as follows:-a) members can send their request at helpdesk.evoting@cdsl.com and obtain the Login ID and Password or b) if you are already registered with CDSL for remote evoting then you can use your existing User ID and Password for casting your vote. If you forget your password, you can reset your password by using "Forgot User Details /Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at toll free no.: 1800225533.

In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, 'A' Wing, 25th Floor, Marathon FutureX, Mafatlal Mills Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai – 400013 at the designated email ID: helpdesk.evoting@cdslindia.com or at Telephone no. 1800225533. In case of any queries or issues regarding Postal ballot process including voting by Postal Ballot Form, please contact Mr. Deepak Tambe, Associate Manager, TSR Darashaw Limited, Registrar and Share Transfer Agent, 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E, Moses Road, Mahalaxmi, Mumbai – 400011, Maharashtra at the designated e-mail id: csg-unit@tsrdarashaw.com or at telephone no. (022) 66568484. Alternatively, members may also write to Mr. Amit J. Parekh, Company Secretary and Compliance Officer of the Company at the email id: sharedept@in.thomascook.com

Mumbai 2nd August, 2019 Madhavan Menon
Chairman appointed for the Meeting
DIN: 00008542

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती डॉली सन्नी (कन्नात्त्क्नेल), श्री. सन्नी थॉमस कन्नात्तुकुन्नेल यांची पत्नी यांच्याद्वारे दिलेल्या घोषणेनुसार सर्वसामान्य जनतेस सुचित करण्यात येत आहे की, पुरूषबाळ असलेले रोहित सन्नी कन्नात्तूकुन्नेल यास माझे अशिलाने २५.०५.१९८९ रोजी जन्म दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचे जन्म नोंदणीस विलंब झाले असल्याने त्यांच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र वितरणासाठी दिवाणी न्यायाधीश जे.डी. जेएमएफसी ठाणे यांच्या समक्ष सीआरआय. एम.ए. क्र.१२७०/२०१९ सादर केलेला आहे.

ॲड. अपेक्षा ए. गायकवाड ३०२, दक्ष टॉवर, विक्रम बुक शॉप समोर, खारकर लेन, ठाणे (पश्चिम).

PUBLIC NOTICE

On behalf of my clients, Mr Prahlad Mahesh Tripathi and Mrs Mridula Pralhad Tripathi, they are jointly purchasing a property bearing address- Flat No. 803, Towerll, 8th Floor, Happy Home Complex, admeasuring 78.06 sq. mt. builtup area of 48.05 my Home Complex Towerll Complex Complex (1980). admeasuring 78.06 sq.mt. builtup area of "Happy HomeComplexTowerIICo-Operative Housing Society Ltd." situated at F.P.No. 472, T.P.S.—III, LinkRoad, Shimpoli, Chikoowadi, Mumbai: 400092 from Mrs. Pratibha Vijay Hegiste and Mrs Aarti Murlidhar Shanbhag.

Any persons having any claim / lega interest against the said property or any document related to the said property by the means of Sales. Purchase, mortgage, possession, gift, lease, lien and charge is hereby required to make the same known tome in writing within 15 days from the date here of. No claim of others shall be entertained after 15 days o publishing this Notice, which may please be noted.

Advocate Vibhuti Agrawa 20/403, Sanskruti, Thakur Complex, Kandivli East, Mumbai: 400101 Date:03/08/2019

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all to whom it may concern that my client, Smt. Komal Deepak Singh. adult, Indian Inhabitant, of Mumbai residing at Fla No. 106, Sankalp Siddhi Society, Rambhau Barve Road, Vile-Parle (East), Mumbai 400057, desirous to purchase Flat No. 08 admeasuring approximate 40.59 sq. mtrs or thereabout 437 sq. of built up area situated on Second floor in the "C-Wing" of the building known as "Vireshwa Sneh" situated at Plot No. 123, A. W. Vartak Road (Old Dixit Road Ext), Vile-Parle (East), Mumba 400057 bearing old survey no. 92, Hissa No. Survey No. 93, Hissa No. 2 and CTS Nos. 1088 and 1088/1 to 38 and being original plot no. 122 Final plot no. 123 under the town planning g scheme no. V of Vile-Parle (East) in Andhe Taluka, District Mumbai suburban together with shares of Vireshwar Sneh Co-operative Housin Society Limited of the face value of Rs. 50/- eac aggregating to total face value of Rs. 250/-bearing distinctive numbers 196 to 200 issued by the sai society under Share Certificate No. 47 dated 30th May, 2007 (for Short "the said Flat"), after duly settling the claims/rights of Smt. Urmila Pravi Parmar being the owner/occupier of the said Flat In the event of any other person or persons of Association of Persons or any other entity having and/or claiming any right, title, interests and/o claim in, to or over the said property or any par hereof either by way of sale, lease, lien, charge mortgage, gift, easement, inheritance or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim alongwith other particular sufficient to identify the same including documentary evidence in support of the same must be lodged in my office at 405, Sankalp Siddhi. Mahant CR Road, Vile Parle (East), Mumba 400 057 within a period of 14 days from the first publication of this notice. In the event of ou receiving no such notice within the aforesa period or in the event of any such notice not being accompanied by any documentary evidence support thereof, it shall be presumed that my client the said Smt. Komal Deepak Singh, is fully entitled so to purchase the said property after so settling claims/rights of the aforesaid owners/occupiers but without being liable in any manner whatsoever to recognize such claim/s, if any, which may be raised after the said period.
Advocate Mukesh B. Naynak Dated this 03rd day of August, 2019.

जाहीर नोटीस

अहिरि नाटास या जाहीर नोटीसद्वारे तमाम जनतेस कळ्विण्यात येते की, माझे अशील स्वतः श्री नरेंद्र दत्तात्रेय जाधव , सर्टिनका क. बी—०१, बी विंग, तळ मजला , ऑम श्री मंगलमृती को.ऑ.ही.सा. प्लॉट नं. आर. पूच—२०७, एम.आय.डी.सी. रेसिडेंन्शल होन, डॉबिवली पूर्व ४२९२०३ येथे राहत असून वरील ऑम श्री मंगलमृती को.ऑ.ही.सो. प्लॉट नं. आर. एच—२०७, एम.आय.डी.सी., मधील सर्टिनका कमांक बी—०१ तळ मजला यापूर्वी श्री विवेक कृष्णाजी छत्रे यांच्याकडे होती व त्यांच्या नावावर अलाकट करण्यात येक्च एम.आय.डी.सी. मधील अँलाऊट करण्यात येऊन एम.आय.डी.सी मध्ये श्री विवेक कृष्णाजी छत्रे यांच्या नावावरही दिसत आहे , सदर सदिनका क्र श्री विवेक कृष्णाजी छत्रे यांनी काही परिवारिक जबाबदारी पारपाडण्यासाठी / स्थानइंस्तांतरण मुळे सदर सदिनका बी—०१, दिनांक : १४/०८/२००१ रोजी श्री नरेंद्र दत्तात्रेय जाधव यांना काही मोबदला धेउन नोंदणीकृत विक्री खत कराराने ज्यांचा नांदणी कमांक कलन ३ ४००१/२००१ दिनांक १४/०८/२००१ विकृत दिली व सदिनकांचा तांबा ही पूर्णपणे छोडला होता व श्री विवेक कृष्णाजी छत्रे सोसायटीच्या सभासदपदांवरून राजीनामा देउन जांगा सांडून गेळे आहे व सोसायटीने श्री विवेक कृष्णाजी छत्रे यांच्या मेलाऊट करण्यात येऊन एम.आय.डी.सी मध्ये श्री सन्तर्पर्पर्कर रेजानामा ५२५ जण संदूर गेळ आहे व, सांसायटीने श्री विवेक कृष्णाजी छत्रे यांच्या विनंतीवर, सदर सदनिका श्री नरेंद्र दत्तात्रेय जाधव यांना अलॉट /केली आणि ओम श्री मंगलमूर्ती को ऑ.इं.सी. रज़िस्टेंडु सांसायटीचा स्थाई सृदस्य बनवून भा हो. सी. राजस्टेड सीसायटीचा स्थाई सदस्य बनवून भेतला परंतु श्री नरेंद्र दलात्रेय जाधव यांनी एम आय. डी.सी. राजस्टेड सीसायटीचा स्थाई सदस्य बनवून भेतला परंतु श्री नरेंद्र दलात्रेय जाधव यांनी एम आय. डी.सी. डाविबलीमध्य वरील सदिनका ही स्वतःच्या नावं एम.आय.डी.सी. मध्ये ट्राम्सफर केली नाहीं त्यामुळे श्री विवेक कृष्णाजी छत्रे यांच्या नावावर असलेली, बी—०१, बी विंग, तळ मजला, ओंम श्री मालमूर्ती को.आं.ही.सी. प्लाट नं. आर.एच—२०७, भर्षील सदिनका ही श्री नरेंद्र दलात्रेय जाधव यांच्या नावावर एम.आय.डी.सी. निवासी विभागामध्ये ट्राम्सफर करावयांची आहे. तर त्यावावत कोणत्याही व्यक्तीची काही वारसानुसार कुलमुखत्यारनुसार खरेदी करारनामा, गहाण, करारनामा, अधिकार हक्क, हिस्सा, तकार असल्यास त्यांनी ही नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत सोसायटीचे सेक्कटरी अथवा खोलील पत्यावा संपर्क साथावा अन्यथा (त्यांनंत काणत्याहि व्यक्तीचा काही अधिकार, हिस्सा, हरकत नाही अस समजण्यात योजन वरील सदिनका कं., बी—०१, बी विंग, तळ मजला, ओंम श्री मंगलमूर्ती को.आं.ही. सी. एंटोंट नं. आर.एच—२०७, एम.आय.डी.सी. रिसंडंग्यल डोन, डॉविवली पूर्व ४२१२०३ मधील ावग, तळ मजला, आम आ मगलमूता काआ.श. सी. प्लॉट नं. आर.एच—२०७, एम आय.डी.सी. रेसिडेंऱ्शल झोन, डॉबिवली पूर्व ४२१२०३ मधील माझे अशील श्री नरेंद्र दत्तात्रेय जाधव, यांचे नावे ट्रास्प्रफर करण्यात येंड्ल यांची नोंट घ्यावी. त्यास एम. आय.डी.सी., सोसायटी व इतर कोणीही जवाबदार

गर नाही. 1: एडव्होकेट, सौ विभावरी रा पांचाळ सोनाटा कॉम्पलेक्स ,पी— ४६एम.आय.डी.सी. — २ निवासी विभाग, डॉविवर्ली पूर्व ४२९२०३ मोबाईल कमांक: ८४३३७७१६६३

एडव्होकेट , सौ विभावरी रा पांचाळ



COMPUAGE INFOCOM LIMITED

While Performance सीआयएन:एक९९९९एमएचन१९९पीएकसी १३५९१४ नॉदणीकृत कार्यात्वयः डी–६०५/६०२ व जी–६०५/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्श स्टिल कंपाउंड, पश्चिम दुत्ताती महामानं, गोरेगाव (पूर्व), मुंबई–४०००६३. दूरा:९१–२२–६७५१४४४४ फॅक्स:९५–२२–६७५१४४४५ ई-मेल:investors.relations@compuageindia.com वेबसाईट:www.compuageindia.com सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचिता रेग्युलेशन ४७ नुसा येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **मंगळवार, दि.१३ ऑगस्ट, २०१९** रोजी सायं.५.००वा. कंपनीच्य पंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सूचना खालील ठिकाणी उपलब्ध आहे कंपनीची वेबसाईट www.compuageindia.com

दिनांक : ०१ ऑगस्ट, २०१९

स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com व www.nseindia.cor यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) नियम २०१५ अन्वये स्थापित कंपनीचे कोड ऑप ज्न्डक्ट संदर्भात सर्व संचालक, पदसिध्द व्यक्ती व त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरित कंपनीचे शेअर्स मध्ये व्यवहारासाठी व्यापार खिडकी १ जुलै, २०१९ पासून बंद ठेवण्य येईल आणि सर्वसाधारणरित्या माहिती उपलब्धतेनंतर ४८ तास पर्यंत बंद राहील.

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरित सही/

कंपनी सचिव

जाहीर सूचना

——— सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की. आमचे अशील आदिल अन्वर लधानी, नर्गिस लधानी, शाहनाझ लधानी, सर्व मुंबई राहणार, हे खाली नमृद मालमत्ता लधानी हाऊस, प्रोफ. अल्मेडा रोड, वांद्रे (प.). मंबई-४०००५० या खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेचे विद्यमान मालक आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अभिहस्तांकन, हस्तांतरण, करारनामा, विकासअधिकार, वारसाहक्र, भाडेपट्टा, वहिवाट, अदलाबदल, तारण, न्यास. अधिभार. मालकीहक्क. बक्षीस. मृत्युपत्र, ताबा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कायदेशीर अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात नोंदणीकृत दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा दावा, काही असल्यास सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसूची

लधानी हाऊस म्हणून ज्ञात संरचनेसह जमीन असलेली मालमत्ता, एफपी क्र.८२-बी. सीटीएस क्र.एफ/१०६०सी व एफ/ १०६५, क्षेत्रफळ १५३१.८० चौ.मी., गाव व नोंदणी उपजिल्हा वांद्रे उपनगर, प्रोफ. अल्मेडा रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०.

सुनिल रावल ॲण्ड असोसिएटस् वकील व सॉलिसीटर

ईस्ट वेस्ट इमारत, ४था मजला, बॉम्बे समाचार मार्ग, बीएसई टॉवरजवळ, फोर्ट, मुंबई-४००००१.

अमित सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७२६६ नोंदणीकृत कार्यालय: १ला मजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबादेवी रोड, मुंबई (महाराष्ट्र)-४००००२. ई-मेल:amitltd@yahoo.com

फोन: १७३१ - ३०९१७०० सूचना

सेबी (एलओडीआर) रग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७(१)(अ) सहवाचिता नियम २९(१)(अ) व (ई) नुसार सूचना देण्यात येते की अन्य नियमित कामकाजासमवेत, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित एकमेव वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्य करणे आणि ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षावरील लेखापरिक्षकाद्वारे दिलेले मर्यादित पनर्विलोकन अहवाल नोंदपटावर घेणे याकरिता शनिवार, दि.१० ऑगस्ट, २०१९ रोजी स.११.००वा. २, शिवाजी नगर, इंदोर (मध्य प्रदेश)-४५२००३ येथील कंपनीच्या कॅार्पोरेट कार्यालयात कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

वित्तीय निष्कर्षांशी संबंधित अधिक तपशील (कंपनीची वेबसाईट) http:// amitsecurities.com/quarterly-result आणि (स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट) http:// www.bseindia.com/stock-shareprice/amit-securities-ltd/amitsec/ 531557/ येथे उपलब्ध राहतील.

अमित सिक्युरिटीज लिमिटेडकरीता सही/- हेमंत शर्मा व्यवस्थापिकय संचालक स्थळ: इंदोर डीआयएन:०६५५८३५३ दि.: **०३.०८.२०**१९

PUBLIC NOTICE

MRS PALLAVI PRAKASH KATE Owner Of Flat No. 4217, Building No. 141, Kannamwar Nagar Ushakkal CHS. LTD., Kannamwar Nagar-2, Vikhroli(E), Mumbai - 400 083, dealing with my client about the sale in respect of Room more particularly described in schedule written herein. (Herein after referred

to as the said Room). The said Room was originally allotted to P.G. Bhalerao who died a Mumbai thereafter Kannamwa Nagar Ushakkal CHS LTD transferred the said Room on his wife SMT. PARVATI PANDURANG BHALERAO, being the legal heir of the said late P.G. Bhalerao, who sold and delivered the said Room to the present owner.

The Chain Document of the Title of the Said Room i.e. the original Allotment letter, Payment receipts Possession letter issued by MHADA in the name of origina allottee P.G. Bhalerao of the Room has been misplaced,

All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out and or the lega neirs of late P.G. Bhalerao having claim or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if anv, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transaction.

SCHEDULE

Flat No. 4217, Building No. 141 Kannamwar Nagar Ushakkal CHS. LTD., Kannamwar Nagar - 2. Vikhroli (E), Mumbai - 400 083, area of the Room 225 Sq.ft. Carpet, Survey No. 113 Village - Hariyali CTS No. 356 A, District - Kurla,


MSD S.S. Vichare - Advocate.

S-1, Shefers CHS.LTD., Behind Vikhroli Bus depot, Vikhroli (E), Mumbai - 400 083.

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, फ्लॅट नं. जी/४, तळमजला, **साई** निकेतन को-ऑप. प्रिमायसेस सो. लि., नारायण नगर, भाईंदर प. जि. ठाणे, श्री गंगाराम दामोदर पेडणेकर, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री गंगाराम दामोदर पेडणेकर, ता. १२/०५/२०१९ रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती यशश्री गंगाराम पेडणेकर, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावानी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि. स्टेशन रोड, भाईदर (प), ता. व जि. ठाणे - ४०१ १०१, ह्या पत्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-सूनील बी. गारोडिया (वकील - उच्च न्यायालय, मुंबई) स्थळः भाईंदर दिनांकः ०३.०८.२०१५



Shaikh here by inform that I want to transfer all legal rights of my husband Auto albasha Shaikl Rickshaw Permit no. 4937/MMRT REGION for vehicle No. MH-02-DU-8031 on my name.

In case if any person having any doubts claim may contact within 10 days from the date of this notice on below address with relevant document proof. No claim will be entertain thereafter and RTO will be free to transfer all document and vehicle to Amina Allahbakshee Shaikh.

Amina Allahbakshee Shaikh B-49, Shivsai Chawl No.5, S. V. Road Nehru Nagar, Vile Parle (West) Mumbai - 400 056

प्रदीप मेटल्स लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८२पीएलसी०२६१९९ नोंदणीकृत कार्यालय: आर-२०५, एमआयडीसी, रबाळे. नवी मंबई-४००७०१. दूर.:०२२-२७६९१०२६, फॅक्स:०२२-२७६९११२३ ई-मेल: investors@pradeepmetals.com,

वेबसाईट: www.pradeepmetals.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता एन.के. मेहता मेमोरियल हॉल, ठाणे बेलापूर असोसिएशन, पी-१४, एमआयडीसी, रबाळे रेल्वे स्थानकासमीर, रबाळे, नवी मुंबई-४००७०१ येथे **शनिवार, दि.१०** ऑगस्ट, २०१९ रोजी स.११.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) (सुधारित अधिनियम २०१८ आणि कंपनीच्या आतील कोड ऑफ कन्डक्टनुसार कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी पदसिध्द व्यक्तींद्वारे नियमन, पर्यवेक्षण, व्यापार अहवाल याकरिता १ जुलै, २०१९ पासून बंद ठेवली जाईल आणि १० ऑगस्ट, २०१९ रोजी जनतेकडे निष्कर्ष घोषित केल्यानंतर ४८ तास समाप्तीनंतर उघडण्यात येईल.

माहिती कं पनीच्य www.pradeepmetals.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रदीप मेटल्स लिमिटेडकरिता सही/ निवेदीता नायक

ठिकाणः नवी मुंबई एफसीएस:८४७९ 即IEL LIMITED

Regd. Office: Nanavati Mahalaya, 18, Homi Mody Street, Fort, Mumbai- 400001. Noop Street, Fort, Multibar 400001.

Phone: 022-22044422 | Fax: 022-22046024

Website: www.nanavatigroup.com
E-mail: iel@nanavatigroup.com
CIN: L15140MH1956PLC009720

NOTICE ursuant to the Regulation 29 read with Regulation 7 of the SEBI (Listing Obligations and Disclosur equirements) Regulations, 2015, Notice s hereby given that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Saturday**, 10th **August**, 2019 at registered office of the Company to consider and approve, inter alia, Un-Audited Standalone Financials Results of the Company for the quarte

ended 30th June, 2019. This information is also available on the websit of the Company at www.nanavatigroup.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed a www.bseindia.com.

Formerly known as Indian Extractions Limited SD/ Priyam S. Jhaver

Chairman & Managing Director (DIN: 00045038) : 02nd August, 2019 Place : Mumba

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०२.०८.२०१९

MAHAMAYA STEEL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Complex, Raipur 493 221 (C.G. Ph.+91-771-4910058, Fax+91-771-4006611,232440 E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in CIN: L27107CT1988PLC004607 **Notice of Board Meeting**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th August, 2019 at 2.00 PM at its Registered Office at Plot B/8- 9 Sector C, Urla Industrial Area, Sarora, Raipur 493221 (Chhattisgarh) to consider and approvi the Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company for the guarte ended 30th June, 2019 and to discuss other matters as per the agenda of the meeting. The said notice may be accesses at the Company's website www.mahamayagroup.in/investors and also on Stock Exchange website: www.bseindia.com.www.nseindia.com

For, Mahamaya Steel Industries Limited Jaswinder Kaur Mission Company Secretary & Compliance Officer Date: 02.08.2019

जाहीर सुचना

याद्ववारे जाहीर सूचना देण्यात येतेकी, विरार सव्हे न. 16-ए-11, 16-ब वरील ईमारत धवलगिरी को.ऑप.हॉ.सो.लि. फ्लॅट क 203, दुसरा मजला, विरार-पु ता. वसई जि-पालघर. हि मालमत्ता वसुधा दशरथ पाटील यांच्या मालकीची असुन सदरचा ताबा व कब्जा हा त्यांच्या मालकीचा आहे. सदर वरील रुमचे सत्य कागतपत्र है गहाळ झाले असून याची नोंद विरार पोलीस ठाणे, विरार-पश्चिम, येथे नोंदविली आहे व त्याचा रजि. नं 1518/2019 दि. 14/05/2019 आहे व इतर कोणाही व्यक्तीस सापडल्यास कृपया ते आम्हांस द्यावे हि नम्र विनंती. त्या साठी श्री यतीन राऊत -9273546888 यांच्याशी

यतीन राऊत दि.: 03/08/2019

संपर्क साधावा.

रेफनॉल रेझिन्स ॲंड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ नोंदणीकृत कार्यालय: ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई-४०० ०१६. दर.:0७९-२२८२००१३, फॅक्स:0७९-२२८२०४७६ ई-मेलः secretarial@refnol.com वेबसाईटः www.refnol.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षा वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **सोमवार, १२ ऑगस्**व २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्य www.refnol.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटक उपलब्ध आहेत.

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरि सही/ बिलाल टोपीय ठेकाणः मुंबई देनांकः ०२.०८.२०१९ कंपनी सचिव

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७ **नोंद.कार्यालय:** ए-१७०१/१७०२, लोटस कॉर्पोरेट

पार्क, पश्चिम द्रतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर.:०२२-४२४६१३०० फॅक्स:०२२-४२४६१३१०

ई-मेल: compliance@mangalfincorp.com, वेबसाईट: www.mangalfincorp.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज . रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे 'एकमेव व एकत्रित) अलेखापरिक्षित वित्तीय निष्कष **ऑगस्ट, २०१**९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च

सभा होणार आहे. मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरिता सही/

दिनांक: ०२.०८.२०१९ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०१३११०४९ ठिकाण: मुंबई

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन:एल६५९२३एमएच१९७६पीएलसी०१९०७२ नोंदणीकृत कार्यालय: ई-१०९, क्रिस्टल प्लाझा, इन्फिनीटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. दर.:९१५२०९६१४०/४१ ई-मेलः rockonfintech123@gmail.com

वेबसाईटः www.rockonfintech.com सचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि इतः विषय विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शनिवार**, <mark>१० ऑगस्ट, २०१९ रोजी दु.०२.००वा</mark>. कंपनीच्य . चालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.rockonfintech.com वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता सही/

तन अगरवाल ठिकाणः मुंबई व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००२९०९६६ दिनांकः ०२.०८.२०१९

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ सीआयएनः एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५, दूरः:+९१(२२)६१०२००००/१/२ फॅक्सः+९१(२२)२८३४३६६९, वेबसाईटः www.datamatics.com

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरीक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता मंगळवार, दि.१३ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

पुढील तपशिलाकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या (www.datamatics.com) वेबसाईटला आणि स्टॉव क्सचेंजेसच्या (www.bseindia.com) व (www.nseindia.com) वेबसाईटला भेट द्यावी. डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

दिव्या कुम ठिकाण : मुंबई दिनांक : ०२.०८.२०१९ मुख्य विधी अधिकारी व कंपनी सचिव

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५) नोंदणीकृत कार्यालयः पेनिनसुला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **द्र.**:०२२-६६८८०१००, **फॅक्स**: ०२२-६६८८०१०५ ई-मेल: hcl@hindcompo.com वेबसाईट: www.hindcompo.com सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रंग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९(१)(अ) आणि ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आर्ह की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शनिवार, दि.१० ऑगस्ट, २०१९** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभ होणार आहे

जपरोक्त संदर्भातील माहिती (अ) कंपनीची वेबसाईट www.hindcompo.com (ब) स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट जसे www.bseindia.com (स्क्रिप कोड:५०९६३५) आणि www.nseindia.com (सांकेतांक: HINDCOMPOS) वर सुध्दा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हिंदस्तान कम्पोझिटस लिमिटेडकरित सही /

विक्रम सोनी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE

This is to inform to all concerned, that r dient MR. GANESHLAL SOMAJI PATEI residing at, 198, Bhaviknagar Soc Adianathanagar, Odhav Industrial Estate Guiarat 382415 has filed CRI M A No 951 of 2019, before Hon'ble Thane court or issuance of Death certificate of his so KAMLESH KUMAR PATEL.

Due to delay in registration of death of his son, who has died at footpath nea Bhayandar Railway Station before 31/01/2018.

302, Daksh Tower, Opp. Vikam Book Shop, Kharkar Lane, Thane (W)

Sd- Adv. Apeksha A. Gaikwad

29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 13th day of August, 2019, at 11:00 a.m. at the registered office of the Company to consider, nter alia, and take on record the Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2019. This intimation will also be made available on the website of the Company <u>www.cinevistaas.com</u> and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai-400078

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation

By order of the Board For **Cinevista Limited**

Place: Mumbai Kilpa M. Goradia Company Secretary Date: 2nd August, 2019

Goorgi agrovet गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयहेंटिटी नंबर : I 15410MH1991PI C135359 नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत.

वेबसाइट : www.godrejagrovet.com दूर. + ९१ – २२ – २५१९ ४४१६ फॅक्स : +९१ – २२– २५१९ ५१२४ ई–मेल : gavlinvestors@godrejagrovet.com

दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु.	कोटी	मध्ये)

					(रु. कोटीमध्ये)
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०१९ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०१९ रोजी संपलेली गत तिमाही	३०.०६.२०१८ रोजी संपलेली गत वर्षातील अनुषंगिक तिमाही	३१.०३.२०१९ रोजी संपलेले वर्ष
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,७०२.५८	१,३४३.९२	१,४८४.३६	५,८७०.७४
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व#)	११३.१८	५१.४६	१२०.२९	३८९.००
ş	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात #)	११३.१८	१३९.७६	१२०.२९	४७७.३०
8	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात #)	૭૭.५૮	१२०.६८	८०.९७	३४९.३३
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर व अनियंत्रित व्याजापरचात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपरचात) यांचा समावेश)	৬ ५.७३	११३.००	८०.८१	३२८.१२
ξ	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.०३	१९२.०३	१९२.०३	१९२.०३
૭	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				१,४५६.९५
۷	उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता) (अवार्षिकीकृत)				
	१. मूलभूत (रु.)	३.९६	4.66	8.88	१६.९९
	२. सौम्यीकृत (रु.)	३.९६	4.66	8.88	१६.९९

6 0

स्थाया अलखापराक्षित वित्ताय निष्कषाचा प्रमुख वित्ताय वाशष्ट्य							
я. Б.	तपशील	३०.०६.२०१९ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०१९ रोजी संपलेली गत तिमाही	३०.०६.२०१८ रोजी संपलेली गत वर्षातील अनुषंगिक तिमाही	३१.०३.२०१९ रोजी संपलेले वर्ष		
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
	परिचालनातून एकूण उत्पन्न करपूर्व नफा	१,२५२.२५ १०२.१५	९,४०.०८ २७.३५	१,११०.०३ १०९.८५	४,२८६.४१ ३०७.४९		
	करपश्चात नफा	६८.३१	१७.७३	७२.९५	২০৬.১८		
	गर्मण गर्नगणनेशस ज्ञाज (स्मार्यन्त)	510.07	910 (- 0	163.53	3 25 510		

वरील तपशील हा भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाख करण्यात आलेल्या दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३० जून २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचें ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटयरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट www.godrejagrovet.com वरही उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या शुक्रवार

दि. ०२ ऑगस्ट. २०१९ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे केलेल्या मर्यादित पनरावलोकनाच्य ३१.०३.२०९९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांमध्ये रु. २.३२ कोटी रुपयांच्या अनावर्ती हानीचा समावेश आहे, ३१.०३.२०९९ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्य

वित्तीय उत्पन्नात रु. २७.५८ कोटी रुपयांच्या अनावर्ती उत्पन्नाचा समावेश आहे जो जिमनीच्या विक्रीतून प्राप्त नफ्यातून (खर्च वजा) आहे. दि. ०१.०४.२०१९ पासून प्रभावी स्वरूपात कंपनीने सुधारित पूर्वलक्ष्यी दृष्टिकोन वापरून आयएनडी एएस ११६ भाडेकराराचा स्वीकार केला आहे. परिणामी दि. ०१.०४.२०१९ रोजीतुसार संपत्ती वापर व भाइकसार वायित्व हरकास मान्यता मिळाली असून निकळ प्रभाव हा दि, ०१,०४,२०१९ रोजीतुसार कार्यस्त राखीव रकमेत जुळवून घेण्यात आला आह जो ह. २.४२ कोटी (ह. २.४९ कोटी स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये) इतका आहे. निकषांच्या स्वीकाराचा विद्यमान कालावधीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांवर कोणताही विशिष्ट प्रभाव नाही गत वर्षाद्रम्यान कंपनीने गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड व गोदरेज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेडवर नियंत्रण प्राप्त केले व त्या दि. २७.०३.२०१९ पासून सबसिडीअरी बनल्या. त्यानुसा

विद्यमान तिमाहीकारिताच्या एकतित वित्तीय निषकर्षांभध्ये सबसिडीअरी कंपन्या म्हणून गोरोज टायसन फूड्स लिमिटेड व गोरोज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या निष्कर्षांचा समावेर आहे. त्यामुळे, विद्यमान तिमाहीकारिताचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे गत कालावधीच्या वित्तीय निष्कर्षांशी तुलनायोग्य नाहीत. अ) दि. ३१.०३.२०१९ रोजी संपलेलो वर्ष व तिमाहीकरिताच्या अपवादात्मक बाबी या जॉइंट व्हेंचर्स व असोसिएट्समधील विद्यमान हिश्श्याच्या नि:पक्ष मूल्यांकनावरील लाभ गणनार्श संबंधित आहे. दि. २७.०३.२०१९ रोजी कंपनीने त्यांचा हिस्सा वाढवला आणि गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड व गोदरेज मिक्सीमिल्स प्रायव्हेट लिमिटेड (ज्या पूर्वी अनुक्रमे जॉइंट राजाया जार. १५. ७०.५५.५५ ५ राजा कानाम राजाया ११६८मा जानामान्य एवं टावराम कूला सामराज मनस्यामस्य प्रावस्था समार व्हेंचर व असोसिएट्स होत्या) यांच्यावर नियंत्रण प्राप्त केले. नियंत्रण प्राप्त करताना कंपनीने नि:पक्ष मूल्यावर त्यांच्या विद्यमान हिश्श्याचे पुन:गणन केले व आयएनडी एएस नुसार

नफा-तोट्याच्या एकत्रित अहवालामधील लाभ पुनःगणनास मान्यता दिली. # अपवादात्मक बाबी आयएनडी एएस नसार नफा-तोटा पत्रकात जळवन घेण्यात आल्या आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड करित सही/-बी. एस. यादव

डीआयएन क्रमांक : ००२९४८०३

दिनांक: २ ऑगस्ट, २०१९

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

Unlocking potentials, Empowering people

नोंदणीकृत कार्यालयः ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बायट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर::९१-२२-४०८८८१००, फॅक्स:९१-४०८८८५७०

ई-मेल:investor.relation@capriglobal.co.in. वेबसाईट: www.capriglobal.in

	३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल				
				(ক্.লান্তান	
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३०.०६.२०१९	३०.०६.२०१८	३१.०३.२०१९	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9094६.५३	9२०००.९३	4८८५८.४१	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	4304.89	302८.00	१८६६८.८६	
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	4३७५.४१	३७२८.७०	१८६६८.८६	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	3003.29	२७०५.१८	9३५६६.३0	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता				
	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष				
	उत्पन्न (करानंतर))	3003.८٩	ર७૧४.२९	9३५६८.३७	
ξ.	समभाग भांडवल	३५०२.७०	३५०२.७०	3402.00	
0.	इतर समभाग			૧ ३४७६५.२२	
८.	उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)				

सौमिकृत (रु.) 2.98 9.48 0.00 २० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

2.94

9.48

0.04

	(v.eian				
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३०.०६.२०१९	३०.०६.२०१८	३१.०३.२०१९	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	93898.82	१०७००.२६	8९९७५.८०	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	४६५४.५०	३७२७.०६	90030.4८	
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	४६५४.५०	३७२७.०६	90030.4८	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	3288.88	२६९६.४२	9२८६७.८३	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता				
	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष				
	उत्पन्न (करानंतर))	३२४५.६२	200८.0३	9२८७२.५२	
ξ.	समभाग भांडवल	3402.00	3402.00	३५०२.७०	
(9.	इतर समभाग			9३9६४४.३९	
८.	उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)				
	मूळ (रु.)	9.24	9.48	0.34	
	सौमिकृत (रु.)	9.८४	9.48	७.३१	

टिप:

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२.०८.२०१९

१. वरील कंपनीचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखा समीतीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २ ऑगस्ट, २०१९

२. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष सहकार मंत्रालयाद्वारे सूचित भारतीय लेखाप्रमाणे (इंडएएस) नुसार केले आहे आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.

३. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.capriglobal.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने सही / – राजेश शर्मा

डीआयएन: ०००२००३७

व्यवस्थापकीय संचालक